

बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत
निवडीने नियुक्तीच्या शिफारशीसाठी पात्रता निकष
(Benchmark Criteria) विहित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: एआयएस-१३१७/प्र.क्र.४५/२०१७/दहा,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२,
तारीख: २३.०२.२०१७

संदर्भ:-

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एआयएस १३१७/प्र.क्र.४५/२०१७/दहा, दि.०४.०२.२०१७

शुध्दीपत्रक:-

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ मध्ये-

“उपरोक्त अ.क्र. अ), ब), क) व ड) येथील पात्रता धारण करणाऱ्या “विचारक्षेत्रातील अधिकाऱ्यांपैकी ज्या अधिकाऱ्यांच्या १० गोपनीय अभिलेखांपैकी किमान ९ गोपनीय अभिलेख अत्युत्कृष्ट दर्जाचे आहेत असा अधिकारी वगळला जाणार नाही याची संबंधित प्रशासकीय विभागाने दक्षता घ्यावी .तसेच गोपनीय अहवालांची गणना करताना खालील कार्यपद्धती अवलंबण्यात यावी ”.

याऐवजी

“ प्रत्येक मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने उपरोक्त अ.क्र. अ), ब), क) व ड) येथील पात्रता धारण करणाऱ्या **कमाल १० अधिकाऱ्यांच्याच** नावांचा प्रस्ताव या विभागास पाठवावा. असा प्रस्ताव पाठविताना ज्या अधिकाऱ्यांच्या १० गोपनीय अभिलेखांपैकी किमान ९ गोपनीय अभिलेख अत्युत्कृष्ट दर्जाचे आहेत असा **सेवाज्येष्ठ अधिकारी** वगळला जाणार नाही याची संबंधित प्रशासकीय विभागाने दक्षता घ्यावी. तसेच गोपनीय अहवालांची गणना करताना खालील कार्यपद्धती अवलंबण्यात यावी”. असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०२२३११०५०४१२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मुकेश खुल्लर)
प्रधान सचिव (सेवा)

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
४. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
६. महालेखापाल, मुंबई/नागपूर,
७. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
८. सचिव, कार्मिक व प्रशिक्षण विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली,
९. सचिव, संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली,
१०. सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव,
११. सर्व मंत्रालयीन विभाग,
१२. निवड नस्ती.